

महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखालील इमारत
प्रकल्पांकरिता "हरित इमारत संकल्पना"
(Green building Concept) राबविणेबाबत..

महाराष्ट्र शासन
सार्वजनिक बांधकाम विभाग
शासन निर्णय क्र. बीडीजी २०१६/प्र.क्र.१३३/इमारती-२
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
दिनांक :- २९/९/२०१६

वाचा :- शासन निर्णय क्र. बीडीजी २०१६/प्र.क्र.१३३/इमारती-२ दिनांक ८/७/२०१६

प्रस्तावना :-

संदर्भिय शासन निर्णयान्वये महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखालील इमारत प्रकल्पांकरिता "हरित इमारत संकल्पना" (Green building Concept) राबविणेबाबत सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. शासन यासंदर्भात आता **कलम (ड) मध्ये** नमूद खालीलप्रमाणे सुधारित सूचना निर्गमित करित आहे :-

(ड) संबंधित मुख्य अभियंता यांनी **हरित इमारती** बांधकामानंतर त्या इमारतीचे परिरक्षण (Audit) हे Leeds, IGBC अथवा **Griha (Green Rating for Integrated Habitat Assessment)** सारख्या मान्यताप्राप्त संस्थांकडून करून घ्यावे व त्यांचे प्रमाणपत्र उपभोक्ता विभागाकडे पाठवावे.

२. उपरोक्त बदलाव्यतिरिक्त संदर्भिय शासन निर्णयातील अन्य सूचना कायम राहतील.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०१६०९२९१६१६०५६४९८ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(सं.मु.उत्तरवार)

कार्यासन अधिकारी

प्रत,

१. मंत्रालयीन सर्व विभाग.
२. अ.मु.स (सा.बां)/सचिव (रस्ते)/सचिव (बांधकामे), सा.बां.विभाग, मंत्रालय
३. सर्व मुख्य अभियंते, सा.बां.प्रा.विभाग व (विद्युत) विभाग
४. मुख्य वास्तुशास्त्रज्ञ, महाराष्ट्र, राज्य, मुंबई
५. सर्व अधीक्षक अभियंते, सा.बां.मंडळ व (विद्युत) मंडळ
६. सर्व कार्यकारी अभियंते, सा.बां.विभाग व (विद्युत) विभाग
७. संचालक, उपवने व उद्याने, मुंबई
८. सर्व अधिकारी व कार्यासन अधिकारी, सा.बां.विभाग, मंत्रालय
९. निवडनस्ती (इमारती-२ कार्यासन).